



# राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २२ मार्च २०१७.

## चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान २१ एप्रिलला मतमोजणी: राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. २२: चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १९ एप्रिल २०१७ रोजी मतदान होणार असून २१ एप्रिल २०१७ रोजी मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेची २९ एप्रिल २०१७, लातूर महानगरपालिकेची २० मे २०१७; परभणी महानगरपालिकेची १५ मे २०१७ रोजी मुदत संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे २७ मार्च ते ३ एप्रिल २०१७ या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी (ता. २ एप्रिल) स्वीकारण्यात येतील. २८ मार्च २०१७ रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी (ता. २ एप्रिल) ती स्वीकारण्यात येतील.

### निवडणूक कार्यक्रम

- नामनिर्देशनपत्रे सादर करणे- २७ मार्च ते ३ एप्रिल २०१७
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- ५ एप्रिल २०१७
- उमेदवारी मागे घेणे- ७ एप्रिल २०१७
- निवडणूक चिन्ह वाटप- ८ एप्रिल २०१७
- उमेदवारांची अंतिम यादी- ८ एप्रिल २०१७
- मतदान- १९ एप्रिल २०१७ (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
- मतमोजणी- २१ एप्रिल २०१७

### निवडणुकांसंदर्भातील तपशील

महानगरपालिका	लोकसंख्या	मतदार	एकूण जागा	महिला राखीव	सर्वसाधारण	अनुसूचित जाती	अनुसूचित जमाती	नागरिकांचा मागास प्रवर्ग
चंद्रपूर	३,२०,३७९	३,०२,३५९	६६	३३	३०	१३	५	१८
लातूर	३,८२,९४०	२,७८,३७४	७०	३५	३८	१२	१	१९
परभणी	३,०७,१७०	२,१२,८८८	६५	३३	३८	८	१	१८
एकूण	१०,१०,४८९	७,९३,६२१	२०१	१०१	१०६	३३	७	५५

## धुळे, सांगली- ला पोटनिवडणूक

सांगली- मीरज- कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्र. २२ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. २४अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ४६ च्या रिक्तपदासाठीदेखील १९ एप्रिल २०१७ रोजी मतदान होईल. २१ एप्रिल २०१७ रोजी मतमोजणी आहे. नामनिर्देशनपत्रे २७ मार्च ते ३ एप्रिल २०१७ या कालावधीत सादर करता येतील.

## जि.प. व पं. स. पोट निवडणूक

धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेलहारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील १९ एप्रिल २०१७ रोजी मतदान होणार आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी ३० मार्च ते ५ एप्रिल २०१७ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

## ईव्हीएमच्या वापराबाबत...

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करून श्री. सहारिया म्हणाले की, या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलचा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरुवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक काल (ता.२१) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. या यंत्रांची व निधीची उपलब्धता इत्यादीबाबत सर्वकष विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा वापर करणे शक्य होणार नाही, असे श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले.

0-0-0

(Jagdish More, PRO, SEC)